

छत्रपती शाहू पॉलिटेक्निक मध्ये जॉन डियर इंडिया प्रा.ली.या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनी तर्फे कॅम्पस ड्राईव्हचे यशस्वी आयोजन:

छत्रपती संभाजीनगर : कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकमध्ये जॉन डियर इंडिया प्रा.ली. या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीतर्फे १६० विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मुलाखत १३ व १४ मार्च २०२३ रोजी घेण्यात आली . यामध्ये मराठवाड्यातील विविध तंत्रनिकेतनमधील २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यापैकी. यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग , इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम इंजिनीअरिंग व मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सदरील कार्यक्रमाचे उदघाटन कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जॉन डियर इंडिया प्रा ली. चे एच आर मॅनेजर अनिश खुडे , टेक्निकल इंजिनीअर प्रणय सिंघवी यांचे स्वागत प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर सागर आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात बोलतांना डॉ. गणेश डोंगरे यांनी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक तसेच व्यक्तिमत्व विकास , सॉफ्टस्कील डेव्हलपमेंट , अभियोग्यता चाचणी अशा विविध स्वरूपाच्या चाचण्या घेण्यात आल्या असून हे विद्यार्थी सर्व टप्प्यांवर यशस्वी झाल्याचे प्रतिपादन केले. कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकला मागील १ ३ वर्षांची यशस्वी परंपरा असून आजपर्यंत ४०० हून अधिक विद्यार्थी विविध नामांकित उद्योगांमध्ये नोकरी करत आहेत यांची निवड कॉलेज मार्फत योग्य प्रशिक्षण व उच्च दर्जाचे प्रात्यक्षिक ज्ञान देऊन केली असल्याचेही त्यांनी नमूद केले. कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक मध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य प्रकारे प्रशिक्षित करून तसेच व्यवसाय अथवा नोकरी मिळवून देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो असे मत प्राचार्यांनी व्यक्त केले.

सदरील उपक्रमाबाबत संस्थेचे अध्यक्ष रणजीत मुळे, सचिव पद्माकरराव मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख , प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे, मानव संसाधन अधिकारी अशोक आहेर , जनसंपर्क अधिकारी संजय पाटील तसेच सर्व विभागप्रमुख यामध्ये अकॅडेमिक इन्चार्ज प्रा. कैलास तिडके, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.सागर आव्हाळे , प्रा. हरिष रिंगे , प्रा. रुपाली पोफळे, प्रा.चंद्रशेखर रहाणे, प्रा.माधव नरंगले, प्रा. संदीप मदन, प्रा.सोनल बोराखडे व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.अक्षय पोटे , प्रा.धनश्री लाहोरे, प्रा. वीरेंद्रसिंग सिसोदे यांनी परिश्रम घेतले.

